Parinee Crescenzo, "A" Wing, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38 & C39, Behind MCA, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051, India. Phone : 91-22-6124 0444 / 6124 0428 Fax : 91-22-6124 0438 E-mail : vinati@vinatiorganics.com Website : www.vinatiorganics.com CIN : L24116MH1989PLC052224



November 13, 2024

BSE Limited (Listing Department) P. J. Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip Code: 524200

National Stock Exchange of India Ltd. (Listing Department) Exchange Plaza, Plot No. C/1, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

NSE Symbol: VINATIORGA / Series: EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In terms of the Regulation 30 read with Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed herewith extract of the following newspapers, containing publication of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024;

- 1. The Economic Times
- 2. The Maharashtra Times

Kindly take this information on record.

Thanking you,

Yours faithfully, For **Vinati Organics Limited**

MILIND Digitally signed by MILIND ARVIND WAGH Date: 2024.11.13 12:04:47 +05'30'

Milind Wagh Company Secretary/Compliance Officer

Encl: As above

Core Inflation at 10-Mth High

►► From Page 1

→ Fram Page 1
"We may a sea house hou



month high of 3.7%. FOG. SERVICES FOOD inflation surged to a 15-month high of 10.9% compa-de with 32% in September. Vegetable prices surged to a of 22.2%, while of 22.

CareEdge Ratings. Edible oil inflation was dri-ven by global prices that saw a steep rise due to supply dis-ruptions in Southeast Asia, said Joshi.

said Joshi. Among vegetables, the hig-hest rate was recorded by to-matoes (161.3%), garlic (82.5%), potatoes (64.5%), and onions (51.8%). Services inflation shot up to an 14-month high in October: Within miscellaneous items, personal care and effects re-corded the highest increase of 10.50%.

OUTLOOK

CUTLOOK Economists expect inflation to remain elevated for a few months before easing toward the central bank's target rate. "Going forward, while vege-table prices may remain ele-vated, vegetable inflation is expected to decline due to fa-



dt LU-MLI HIGA seifer and onse effect and onset of winter," said Paras Jascal India Ratings and Research. India Ratings and Research. India Ratings and Research. The Achever the RBI's infla-tion to hover around 6% in November. The Achever the RBI's infla-tion to hove the rational inflation in November and which opp must be difficult, motel DK Pant, chief econo-mist India-Ra. "Data for Pant, chief econo-mist India-Ra. "Data for Hant, chief econo-mist India-Ra. "Data for events full failons of lening in 53-57% in November Set SUR Research projects to FS.

Demning Action Incip 7300 units and a fast mining the sector of the sector back of PSBs) have shown strong performance in the first half of PY25, with 11% vegenovy-are growth in aggregate business and a 25.6% growth in net profit at 265.520 crore, the finance ministry said in a statement on Tuesday. **Our Bureau**

Expression of Interest (EOI) SHYAM INDOFAB PRIVATE LIMITED (UNDER-CIRP

Banking Reforms Help PSBs Grow 11% in H1 FY25

The Shyam Indofab Private Limited having CIN U172990 undergoing CIRP by order of Hon'ble NCLT Delhi, having m 647000sqft area with dye house capacity of 450 T/M.

Complete textile processing unit of knitting, dyeing, processing and printing leasted at Piat T-1, Textile Park, MIDC, Nandgaonpeth, Amravati-44490. Havin 179 Employees. FIRC 2016 IRP insides

Please write email at shyam.indo@truproinsolvency.com to seek fu shout the Comprete Debtor in of interest, 25,11,2024

lagdish Kum Interim Resolution Profession in the matter of Shyam Indofab Private Limite Regd. no.: IBBI/IPA-001/IP-PO0611/2017-18/1111 Regd. Add: House no: 8-56, Walifort City, Ring Road No. Reisor, Chhattisaarh – 4920 Date: 13-11-2024 Place: Raipur

इंडियनऑयल IndianOil

Indian Oil Corporation Limited [CIN – L23201MH1959GOI011388] Regd. Office: 'IndianOil Bhavan', G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (E), Mumbai - 400051 Tel: 022-26447327, Email Lt: investors@indianoi.in; Website: www.iocl.com

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

INARSPER OF EQUITY SHARES TO INVESTOR EQUATION & PROTECTION FUND This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules; Jate and Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules; Jate and Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules; Jate and Authority (Accounting), Audit, Transfer and Refund) Rules; Jate and Authority examples to the Investor Education and Protection Fund (IEPP) set up by the Central Government. According), the shareholders who have not claimed the interim dividend for 2017-18 and all other dividends declared by the company for 7 consecutive years thereafter, the shares held by them are liable to be transferred to the IEPP after QL 30, 2025. The Company has sent Individual communication on 06.11.2024 to those shareholders at their iatest available address. The Company has also uploaded the details of such shareholders are requested to refer to the web link thps://loc.com/transfer-of-equity to verify the details of the shares liable to be transferred to LEPF.

sharesilable to be transferred to IEPF. Notice is hereby given to all such shareholders to make an application alongwith appropriate documents (complete in all respect) to the Company / Registrar & Transfer Agent (*RTA) viz. (Krin Technologies Ltd, by 310-12025 for claming the unpaid intermi divident for the year 2017-16 onwards so that the shares will not be transferred to the IEPF. It may please be noted that if no reply is received by the Company or the RTA by 31.012025 the Company will be compelled to transferr the abovementioned unpaid dividend and shares to the IEPF, without any fruther notice and no clain shall lie against the Company. The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may note that upon such transfer the original share certificate(s) lying with them will stand automatically cancelled and deemed non-negotiable. The Company will be proparing new share certificate(s) in lieu of such original share certificate(s) sing with transfer of the same to IEPF authority.

It may also be noted that the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

prescribed under the Rules. For any clarification on the matter, please contact Mr. Bhaskar Roy, KFin Technologies Ltd., Selenium Tower B, Piot number 31 & 32, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032; Toll Free No. 1800 309 4001; E-mail Address : einward.ris@kfintech.com

For Indian Oil Corporation Limited Sd/-(Kamal Kumar Gwalani) Company Secretary

Place: Mumbai Date : 13th November 2024

AS



CIN NO. L23209GJ1982PLC005062 Regd.Office:- Plot No. 3303, G.I.D.C., Ankleshwar-393002 Corp. Office:- 4th Floor Aza House 24 Turner Bd. Near Tawa Restaurant, Bandra (W), Mumbai - 400050

Economy 17

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THE HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2024

	PARTICULARS		Quarter ended	and the second second	Half Yea	ar Ended	Year Ended	
Sr. No.		30 September 2024	30 June 2024	30 September 2023	30 September 2024	30 September 2023 (Unaudited)	31 March 2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		(Audited)	
1	Total Income from operations	701.61	672.72	578.27	1,374.33	1,112.83	2,372.25	
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	52.55	61.43	58.36	113.98	115.21	240.77	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or extraordinary items)	52.55	61.43	58.36	113,98	115.21	240.77	
4	Net Profit for the period after tax (after exceptional			00.00				
	and/or extraordinary items)	44.09	50.17	46.92	94.26	92.81	195.15	
5	Total Comprehensive income for the period (comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)) attributable	a second			22.55			
	to the Company.	44.63	50.74	46.97	95.37	95.48	198.95	
6 7	Equity share capital	12.10	12.10	12.10	12.10	12.10	12.10	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of	00.87%						
	Previous Year						1,090.61	
8	Earning Per share (of ₹ 2/- each)						0.000	
	a) Basic (in ₹)	7.29	8.29	7.75	15.58	15.34	32.26	
	b) Diluted (in ₹)	7.29	8.29	7.75	15.58	15.34	32.26	

Notes

Place: Mu

Date: 12th November 2024

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results Filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website

2 The Board of Directors at its meeting held on 12th November 2024, has declared Intr paid up, (i.e. 100%), for the Financial Year 2024-25 aggregating to Rs. 12.10 Crore. ared Interim Dividend of Rs. 2/- per equity share of Rs. 2/- each full

3 Additional information on Standalone financial results as follows:-

			Quarter ended			Half Year Ended		
Sr. No.		30 September 2024	30 June 2024 (Unaudited)	30 September 2023 (Unaudited)	30 September 2024 (Unaudited)	30 September 2023 (Unaudited)	31 March 2024 (Audited)	
		(Unaudited)						
1	Total income from operations (net)	447.75	415.34	457.23	863.09	859.19	1,736.19	
2	Profit/(loss) before tax	33.47	43.10	44.45	76.57	86.15	176.87	
3	Net Profit/(loss) for the period	25.01	31.84	33.01	56.85	63.75	131.25	
4	Total comprehensive income for the period	24.99	32.40	32.93	57.39	65.21	133.11	

For PANAMA PETROCHEM LIMITED

Amirali E Raya

(Chairman) DIN:00002616

VINATI ORGANICS LIMITED

Regd. Office : B-12 & B-13/1, MIDC IndL Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra. Corp. Office: Parinee Crescenzo, 1102, 11th Floor, "G" Block, Piot No. C38 & C39, Bohind MCA, BKC, Bandra (E), Mumbai – 51. Phone - 9512-251204428, Exe - 9512-26120438

CIN - L24116MH1989PLC052224, Email - shares@vinatiorganics.com, Website - www.vinatio

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter and Half Year Ended September 30, 2024

_		1		(< in cro	ores, Except EPS)	
		0	Quarter Ende	d	Half Year Ended	
Sr.	Particulars	30.09.2024	30.09.2023	30.06.2024	30.09.2024	
No.			(Unaudited)		(Unaudited)	
1.	Total income from operations	553.32	462.93	524.71	1,078.03	
2.	Net profit / (loss) for the period before tax	133.54	97.15	112.12	245.66	
3.	Net profit / (loss) for the period after tax	104.36	72.44	84.15	188.51	
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other comprehensive income after tax)	104.24	72.31	84.01	188.25	
5.	Paid up Equity share capital	10.37	10.37	10.37	10.37	
6.	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	10.06 10.06	6.99 6.99	8.12 8.12	18.18 18.18	
7.	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	10.06 10.06	6.99 6.99	8.12 8.12	18.18 18.18	

Reserves (excluding Revaluation Reserve) as on 31st March, 2024 is ₹ 2451,19 Crore.

Place : Mumbai

Date : 12/11/2024

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30.09.2024 Inde with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.vinatiorganics.com.

2	fic.		Quarter Ende	d	Half Year Ended
Sr. No.	Particulars		30.09.2023	30.06.2024	24 30.09.2024
NU.			(Unaudited)		(Unaudited)
1.	Revenue from operations	553.27	462.93	524.71	1,077.98
2.	Profit before tax	135.65	97.20	114.35	250.00
3.	Net Profit after tax	106.11	72.49	86.00	192.11

ed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective The above results meetings held on 12.11.2024.



Apeejay Surrendra Park Hotels Limited Vijay Dewar lanaging Director DIN: 00051164 Mana

For and on behalf of the Board of Directors of

Place: Kolkata Date: November 11, 2024 CIN: L85110WB1987PLC222139

Registered Office: 17 Park Street, Kolkata - 700 016 | Email: in ohl.in | Website: www.the

PH SURRENDRA PARK HOTELS APEEJAY SURRENDRA PARK

APEEJAY

HOTELS LIMITED STATEMENT OF UNALIDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTSFOR THE QUARTER

					(Rs. in cron	es, unless oth	erwise state	
S.	Particulars	Quarter ended			Six months ended		Year ended	
No.		30.09.2024	30.06.2024	30.09.2023*	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1	Total income	156.33	138.23	141.49	294.56	272.31	591.7	
-	Profit before Finance costs, Depreciation and amortisation expense and Tax	56.33	41.69	50.89	98.02	90.90	205.2	
Ш	Profit before tax for the period/year	38.92	24.61	21.43	63.53	33.63	88.6	
IV	Profit/(Loss) after tax for the period/year	26.76	(1.91)	14.82	24.85	22.94	68.7	
۷	Total comprehensive Income/(loss) for the period/year, net of tax	27.97	(2.35)	14.59	25.61	22.41	67.0	
VI	Paid-up Equity Share Capital (Face value per share - Re. 1 each)	21.34	21.34	17.47	21.34	17.47	21.3	
VII	Other equity	-	2	20	55	54	1,176.6	
	Earnings/(loss) per equity share of face value of Re.1 each attributable to equity holders of the parent (EPS)						a 1	
VIII	Basic (Rs.)	1.25	(0.09)	0.85	1.16	1.31	3.8	
	Diluted (Rs.)	1.25	(0.09)	0.85	1.16	1.31	3.8	
		(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(not annualised)	(annualised	

Refer note 4 of accompanying notes to unaudited consolidated financial results. See accompanying notes to unaudited consolidated financial results. Notes to unaudited consolidated financial Results 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discover Requirements) Regulations; 2015. The full format Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.nseindia.com (NSE) and www.bseindia.com (BSE) and the Company www.asphi.n. 2. The above financial results of the Company as published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discover Requirements) Bisclosure Requirements) Regulations; 2015 as amended (Listing Regulations; above the reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 11 November 2024. These financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles of Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act; 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. Limited Review under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015 has been carried out by the statulory auditors of the Company. The auditors have expressed an unmodified report on the Financial Results of the Company. For more details on results, visit investors section of our website at www.asphi.in and Financial Results at Corporate Section of www.nseindia.com and www.bseindia.com.

अंकलिपी

रंगाई

नावीन्यपूर्ण कथा, विविध विषयांवरील लेख आणि राशिभविष्य अशा

साहित्यिक यंताचा 'रंगाई'चा <u>काला</u>त्व फराळाने यदाचा 'रंगाई'च दिवाळी अंक नटला आहे. भारताच थोर् उद्योगपती रत्न टाटा यांच नुकतेच निधन झाले. त्यांना उवीं सचिन परब यांनी आदरांजली बहिली आहे. तर, ज्येष्ठ लेखक वाहिला आह. तर, ज्यन्ठ लखक भा. ल. महाबळ यांच्या आठवणींना उमा दीक्षित आणि अरुण भंडारे यांनी उजळा दिला आहे. भा. ल. महाबळांचा मनुस्मृतीवरील लेखही उल्लेखनीय. उल्लेखनीय. मायमराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. त्यावर समीर गुजर-जोशी यांनी भाष्य केले आहे तर, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी 'उठावी मराठी फौज' हा लेख लिहिला आहे. विविध मान्यवर लेखकांच्या कथाही वाचनीय

- संपादक : दिगंबर प्रभू, पृष्ठसंख्याः १४४, मूल्य २०० रुपये



बाहलल्या दयांवर्दी मासिकाच्या या दिवाळी अंकाचे यंदाचे अकाच यदाच ८२वे वर्ष आहे. या अंकातील 'जम्बो कोळंबी' हा प्रा. डॉ. पूर्वकात वेरागी, 'सागरी साक्षरता मोहीम' हा डॉ. बाळासाहेब कुलकर्णी, सागरी मासेमारी, माशांज्या बोधप्रद लोककब्ध, गतवैभवात हरवलेली गतवभवात हरवलली सिंधुदुर्गातील बंदरे, सिंधुदुर्गातील सफर हे लेख वाचनीय झाले आहेत. याशिवाय वाचकांना काव्यांगणात कवितांचाही आस्वाद

घेता येणार आहे. संपादक : अमोल सरतांडेल. पदिकः अमालि सर्ताउरः, पृष्ठसंख्याः १४०, मूल्यः १३० रुपये

शब्दवेल



शब्दवेल दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष असून यंदाचा बोलीभाषा विशेषांक आहे. वऱ्हाडी, कोकणी, अहिरा

कोल्हापुरी, कारवारी, मालवणी आदी प्रादेशिक बोलीभाषांमधील आदा प्रादाशक बालाभाषामधाल तसेच प्रमाण भाषेतील लेख, कथा, कविता, प्रवासवर्णने, विनोद, व्यंगचित्रे असा बहुढंगी साहित्यिक फराळ या अंकात आहे. पुष्पराज गावंडे यांचा 'बोलीभाषा आणि तिचा भूगोल', प्रा. एल. बी. पाटील यांचा 'आगरी भाषेची चळवळ' हे यांचा 'आगते भाषेचो चठवळ' हे लेख उल्लेखनीय आहेत. ' पांनवर' दिवाळी अंताराज संपादक तीहिमा कुलकणों बांची मुलाखत प्र, प्रतिमा सराफ चांनी ' पतनी आहे. प्रा. झानेयवर बावे अप्यासपूर्ण लेख हे या अंकाचे वीहाल्ट्या. अंजली ढमाळ यांनी नारारणा सूर्व यांच्या व्यविसात्मावाय आणि कतितेवर प्रकारा दाकाण आहे. तर अपि. या व्याकतमत्त्वावर आाण कावतवर प्रकाश टाकला आहे, तर अभि. वा. पा. जाधव यांनी डॉ. बाबासाहेब ओबंडकर यांच्या शब्दप्रभुत्वाचा वेध घेतला आहे. बालकवितांचा विशेष विभाग यात आहे.

- संपादक : देवेंद्र इंगळकर. पृष्ठसंख्याः १३६, मूल्यः ३०० रुपये माझं अस्तित्व



पुस्तक परीक्षण, ललित, कथा, कविता आणि प्रवासवर्णन असा बहुरंगी साहित्य फराळ वाचकांना मिळणार आहे, प्रा. गंगाधर आहेरे ानळणार आह. आ. गगांवर आहर यांनी 'राजा ढाले व्यक्ती, चळवळ आणि धर्म्मालिपी एक चिंतन' या लेखातून ढाले यांचे व्यक्तिमत्व, साहित्य आणि त्यांची चळवळ यावर प्रकाश टाकला आहे. शालेय इतिहासबदलावर शिक्षणातील आणि प्रस्थापितांच्या आणि अस्वाप्रियाण्या सत्ताकारणावर दिलीप चव्हाण यांनी भाष्य केले आहे. पर्यायाचे पडियम या कवितासंग्रहाचे परी महेंद्र ताडणे यांनी केले आहे. ्रत्य पाडण वाना कले आहे. या व्यतिरिक्त शीतल साळुंखे यांनी जगम्बेरूजी दासबोधाची जन्मभूमी असलेल्या शिवथरघळची सफर घडवली

-संपादक : प्रदीप नाईक पृष्ठसंख्या : ८४, मूल्य : १५० रुपये



बाधमारा/झरिया (झारखंड राज्यात भाजप सत्तेत आल्यास

'राज्यात भाजप सतत आल्यास पुढील पाच वर्षात झारखंडला देशातील स्वति समुद्ध राज्य बनवू तसेच, झारखंड मुक्ती मोचां (झामुमो) व कग्रिम तेल्यांनी लुटलेता एकेक पैसा राज्याच्या तिजोरीत परत आण्,' असे आश्चयासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा योर्ना मंगळ्याथी दिव. 'आयी याग्रज्वं प्राण्ठे यार्तन अभाषति 'आम्ही झारखंडमध्ये खनिजआधारित उग्रिंग उभारु. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्यांसाठी इतर राज्यात स्थलांतरित व्हावे लागणार नाही', असेही त्यांनी नमूद केले.

असेती त्यांनी नमूद केते. अमित शहा यांनी यावेळी खक्फ बोर्डावर कर्नाटकातील मंदिर, प्रामस्थ आणि इतरांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप केला. तसेच या बोर्डात व संबंधित कायद्यात सुधारणा करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

जनमत घेऊन विधानसभेला संधी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा

(पान एकवरून) प्रसारित झाले आहेत. छाप्यांच्या ठिकाणी सीआरपीएफ्चे जवान तैनात करण्यापूर्वी सत्तारूढ आम आदमी पक्ष करण्यापूर्वा संतारूढ आम आदमा वश्च (आप) सर्व ७० विधानसभा मतदारसंग्रेमश्रील नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करेल. माजी मुख्यमंत्री व 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अर्रावेद केजरीवाल यांनी पक्ष असल्याचे दिसत आहे. बांगलादेशी बागतादशा माहलाण्या झारखंडमधील घुसखोरी आणि तस्करीद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याच्या घटनांची दखल घेत 'ईडी'ने सप्टेंबरमध्ये गुन्हा दाखल कार्यकर्त्यांच्या परिषदेत या सर्वेक्षणाबाबत घोषणा केल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय घत इडा न सप्टबसम्थ यूग्का दाक्षल केला होता. त्यात 'पीपमएलए' मधील विविध कराने (तावण्यात आली आहेत. झारखंड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्द्राच्या आधारे 'इंडी' हो गुन्हा नांदरवान होता.कामाच्या शोधक मारतात घुसखोरी केलेल्या एका बंगालदेशी महिलेच्या तक्रारीनंतर. केल्याची माहता पकाच उपथठ मत गापाल राव यांनी मंगळवारी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुका फेब्रुवारी २०२५मध्ये अपेक्षित आहेत. त्याआधई केज्रीवाल आणि 'आप'चे इतर ज्येष्ठ नेते पक्ष कार्यकर्त्यांन

इतर व्येष्ठ नेते पक्ष कार्यकरण्यंना प्रयायस सञ्च करण्यासाठी दिल्लीत किल्हासरीय वैठका पेत आहेत. सत्ताधारी आप व्यतिरिक्त भाजप आणि करिसाठी रिपणात आहे. २०२०मध्य खालेल्या निव्दणूकी वियापसभेच्या ६२ जागा निंकरण्या हे तित्या. यावेळ्यी केजरीवाल यांनी वियापसभेच्या ६२ जागा निंकरण्याये लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वेळी केवळ आठ नाणा निंकरण्याये साजप निददणूक जिंकून १९९३ नंतर सरणजे २५ वर्षावलार दिल्लीतिल सनीचा दुष्काळ संवचण्यासाठी प्रयत्नशील आहे. बागलादशा माहलच्या तक्रारानतर बनावट कागदपत्रे आणि आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला. ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्पाला नेष्णालायपात व्यक्तणाया वर्षांनंतर दिल्लीतील सत्तेचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे.



झारखंडला समृद्ध बनवू!'

झरिया विधानसभा मतदारसंघात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप उमेदवार रागिणी सिंह यांच्या प्रचा ार्थ सभा घेतली.

झारखंड, बंगालमध्ये

'ईडी'चे छापेसत्र

आहे

महिलांच्या

याशिवाय घुसखोरांना रोखण्यासाठी कर्नाटकात त्यांनी मंदिरे, शेतकरी आवश्यक असलेल्या समान नागरी संहितेची (यूसीसी) अंमलबजावणी आणि आणि ग्रामस्थांच्या जमिनी बळकावल्या आहेत. वक्फ बोर्डात साहतचा (पूर्वस्ता) अमरतबनावणा करण्यापासून कोणोंकी भाजराता रोखू शकत नाही, असा दावा करताना आदिवासींना 'यूसीसी' व्या कश्वेषाहेर ठेवण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला, 'वक्क बोर्डाला जमिनी बळकावण्याची सवय लागली आहे. बदल आवश्यक आहेत की नाही ते बदल आवरथक आहत का नाल प मला सांगा? हेमंत बाबू आणि राहुल गांधींचा याला विरोध आहे. मी तुम्हाला सांगतो त्यांना विरोध करू द्या; वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी भाजप विधेयक मंजूर करणारच.

निवडणूक प्रचारसभांमध्ये राज्यातील घुसखोरीचा प्रश्न अधोरेखित केला होता. बांगलादेशी घुसखोरांमुळे आदिवासीबहुल संथाल परागण्

आणि कोल्हान भागाचे चित्रच बटलले

कारवाई' रांची : बांगलादेशी घुसखोरीच्या कथानकाला बळ

राषी : वाग्लादशा वुस्खारच्या भाषपर्यं अधानकाला बळ देण्यासाठीच 'इंडी'ने विधानसभा निवडणुकोच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्पा दिवशी छाप यातले, अशो प्रतिक्रिया ज्ञारखंड मुक्ती मोचनि दिली. 'बांगलादेशी बुसखोरीचे खोटे कथानक एसरवृत् बन्दोने जिल्पाद करणाला प्रस्या

याकडे भाजप नेत्यांनी लक्ष जाह, वायाड नावव नरवानी लेख बेधले. 'भाजपुच्या लाभासाठीच

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन, झामुमो-काँग्रेस लक्ष्य आम्हाला कोणीही रोखू शकत नाही', असे शहा झारखंडमधील बागमारा येथील् सभेला संबोधित करताना म्हणाले या सभेनंतर कोळशाच्या खाणी 1.

देश

ना समास काठमाज्या जाना असलेल्या झरिया इथेही शहा यांनी एका सभेला संबोधित केले. इथे त्यांनी कथित भ्रष्टाचार कोळशाच्या तस्करीसाठी 'झाममो'च्या

. बाखालील झारखंड नतृत्वाखालाल आघाडीला दोषी ठरवले. तसेच, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी भाजपचे स्थान बळकट करण्याचे आवाहन मतदारांना केले. 'भाजप सत्तेत आल्यास झारखंडमध्ये कोळशाची आत्पांख आत्खंडनच्य काळशाचा तस्करी थांबवली जाईल. व्यापाऱ्यांना आता घाबरण्याची गरज नाही. भाजपूचे सरकार आल्यानंतर जनतेचा पैसा लुटणाऱ्या नेत्यांना धडा शिकवला

लुटणाऱ्या नेत्यांना धडा शिकवल जाईल' असा इशारा शहा यांनी दिला.

'उद्योजकांना वाटलेल्या पैशांपेक्षा जास्त निधी गरिबांना देऊ' 'काल 'मैया सन्मान योजने'चा

चौथा

आहे

वत्तसंस्था, नवी दिल्ली पुणनन्त्र 'भाजपने आपल्या अव्जाभोश उद्योजक मित्रांना जेवडे पैसे वाटले आहेत, त्याहून अभिकनिभी इंडिया महिला, युवावर्ग, शेतक से व गरिवान देहल, असे आयासन कींस नेते य लोकस्पेतील यिरोधी नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी

वाना मन झारखंडच्या नागरिकांना दिले.

राज्याचे झारखंडमध्ये आज, १३ नोव्हेंबरला होणाऱ्या

रखेंड १३ नोव्हेंसरला होणाऱ्या विधानसमा निवडपुष्कीच्या पहिल्या टप्प्याच्या सततानाआधी राहुल यांनी या आखसानांचा पुनरक्रव्यार केल. 'मां हे आधीक्ष सांगितलो आहं आणि पुन्का सांगत आहं की इंडिया मंहिला, तरुपण, रोतकर्स आणि गरिवांना तर्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भावपने आपल्या अक्ताधीश मित्रांना नेवंख देसे दिल आहंत, त्यापेक्ष जाहत निभी देईंल', असे म्हण्णाले. म्हटले आहे म्हटल जाह. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा टप्प्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा आपली भाग्रेस शारखंड नुपरा नाथा जावता सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात आहे, तर भाजप या सत्ताधारी आघाडीला पायउतार करण्यासाठी जिवाचे रान करत आहे

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

१३ बांगलादेशींना रत्नागिरीतून अटक

महाराष्ट्र टाइम्स। प्रतिक्रियेसाठी mtedit@timesofindia.com

चिपळूण ः कोकणात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी बागलादशा नागारकाचा खुसखार होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस नाखरे येथे चिरेखणीवर काम करणाऱ्या तेरा बांगलादेशी नागरिकांना मंगळवारी ्या आली. पथकाने मे अटक करण्यात दहशतवादविरोधी प परराजयादावराथां पथकान हो कारवाई केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांन् दिली.

हे कामगार जुनपासून आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ) सावकार (रो. पावस बाजार्गठ) यांच्याकडे कामाला होते. याबावत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुललकर्णी, अपर पोलिस अधीक्षक

जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी मागदरा माखाला चहरता वादावराषा पथकाच्या रत्नागिरी शाखेने या बांगलादेशींना अटक केली. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

बाळ दगावल्याने डॉक्टरला मारहाण

(जोड पानावरून) कल्पना ऊन, अर्चना आणि बाळावर उपचार फरण्यासाठी नातेवाईंकांची परवानगी ाण्यात आली होती, असा दावा घेण्यात

हरियाणा विधानसभा निवडणुकीत पराभवाची हॅटट्रिक केलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांमधील गटवाजी थांबण्याची अजूनही चिन्हे नाहोत. यामुळे हरियाणा वि्धानसभेचे डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरानी केला आहे. बाळाची प्रकृती न सुधारल्याने अर्चना यांच्या नातेवाईकांनी सोमवारी रुण्णालयाल गदी केली होती. सुमारे २० ते २५ नातेवाईक जमा झाले होते. उपचारास, प्रतिसाद मिळत नसल्याने याबरण्याचा अनुनाहा चिन्ह नाहात. यामुळे हरियाणा विधानसभेचे बुधवारपासून सुरू होणारे आगामी अधिवेशन विरोधी पक्षनेत्वाशिवाय सुरू होण्याची अपवादात्मक वेळ आली आहे. खासदार कुमारी सेलजा उपचारेल आतर्शाय निकली निकल्पनि सं बाळाचा सोमवारी संकाळी मृत्यू झाला. याबावत कळपुनही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेत नव्हते. याचवेळी महिला डॉक्टर त्या ठिकाणी आल्या. नातवाईकांनी डॉक्टरांच्या दिशेने धाव आला आह. खासदार कुमांग सलका आणि माजी मुख्यमंत्री शुर्पदर्शिं हुड्डा यांच्यातील गटवाजीमुद्धे विरोधी पक्षनंत्याच्या नावाची बोषणा लांबणीवर टाकावी लागली. महाराष्ट्र आणि झारखंड निवडणूकांच्या निकालानंतरच हरियाणाला विरोधी नारावार्थ्यना अनस्ट एका प्रदेशन वाय सेत त्यांना माहाण करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी असलेल्या परिवार्गिका आणि इतर मदतनीस महिलांनी इंक्टरोगोवती केळ करून त्यांना वायवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान मारहाण केल्याने महिला पक्षनेते मिळतील, असे पक्षनेत्यांचे डॉक्टरला दुखापत झाली, तसेच नसंही जखमी झाली. या प्रकारानंतर नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांना नातवाङ्कानां वेधकाय अधाक्षकानां घेराव घालत त्यांना जाब विचारला. महिला डॉक्टरच्या तक्षारीवरून वाकोला पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० अंतर्गत गुन्हा

ला आहे

म्हणणे आहे. 'काँग्रेसला 'काँग्रेसला आजपर्यंत विरोधी पक्षनेतेपदही निवडता आलेले नाही. लोक त्यांच्या समस्या मांडण्यासाठी केवळ सरकारकडेच नव्हे, तर विरोधी

केवळ सरकारकडच नव्द, तरावराधा नेत्यांकडेही पाहतात. विरोधी पक्षनेतेही ठरत नसलेल्या पक्षाकडे जनता कोणत्या अपेक्षेने पाहणार?' असे टीकास्त्र राज्याचे संसदीय कामकाज मंत्री महिपाल धांडा यांनी सोडले.

साडल. 'कॉंग्रेस हायकमांड सध्या महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांमध्ये

काँग्रेसमधील गटबाजी थांबेना

हरियाणात ठरेना विरोधी पक्षनेता

चौथा हप्ता झारखंडमधील माता-भगिनींच्या खात्यात जमा करण्यात आला. ही योजना विशेषतः महिलांना महागाईला सामोरे जाण्यास

मदत करत आहे. त्यामुळेच या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत

याजनतगत देण्यत यणाऱ्या रकमत आपखी वाढ करण्याचा निर्णय आम्ही संतला आहे. डिसेंबर २०२१४पासून झारखंडमभील महिलांना अडीच हजार रुपये सन्माननिधी देण्यात येणार आहे. राज्यातील ५२ लाख महिलांना या योजनेवा लाभ होत

', असे राहुलही यांनी 'एक्स'वर

याआधी फूलवंद मुल्लाना, अशोक तंवर, सेलंजा आणि उदय भान या दलित नेत्यांनी पक्षाच्यक्षपद भूषवले आहे. हुड्डा २००५ ते २०१४ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. २०१४च्या पराभवानंतर ते व किरण चौधरी यांनी विधानसभा अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय ? कुमारी सेलजा-भूपेंद्रसिंह हुड्डा वाद कायम यांनी विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व केले

🔳 महाराष्ट्र, झारखंडच्या निकालानंतरच घोषणा होण्याची

शक्यता व्यग्र आहेत. विधिमंडळ पक्षाच्या व्यंत्र आहत. विविम्डळ प्रवाज्या नेत्यांची निवड दिल्लीतूनच केली जाईल,' अशी भूमिका हुड्डा यांनी यासंदर्भात म्ंडली.

एका पक्षनेत्याच्या म्हणण्यानुसार एका पक्षनत्वाच्या स्लाभवात्तुताः हुड्डा आणि कुमारी सेला गांच्यातील टाकाचे सतमेद पक्षासाठी डोकेदुखी ठरले आहेत. या दोन्ही गटांमध्ये समतोल साधण्याचे आव्हान पक्षाच्या हाथकमांडस्मारं आहे. विरोधी पक्षनेतेपद हुड्डा गटाकडे गेल्यास, प्रदेशाध्यक्षपद सेलाजा गटाच्या प्रत्यसाठ- गठ्य फर्कने प्राय प्रदेशाध्यक्षपद सुद्धा गढानाढ गण्डात, प्रदेशाध्यक्षपद सेलजा गटाच्या सदस्याकडे जाऊ शकते. मात्र त्यासाठी त्या तयार नसल्याचे सांगितलेजाते. विधिमंडळ पक्षाचा नेता आणि

प्रदेशाध्यक्ष निवडताना जातीय समतोल राखणे महत्त्वाचे असल्याचे पक्षनेतृत्वाला वाटते. हरियाणात

याना (योधमडळ) पश्चाच नतुत्व कल आहे. मात्र आता बदल करण्याची मागणी सेलजा गट करत आहे. प्रदेशाध्यक्ष उदय भान यांचाही विधानसभा निवडणुकीत प्राभव झाल्याने त्यांचीही उचलबांगडी होऊ शकते महिना उलट्ल्यानंतरही गाडे पुढे सरकेना विरोधी पक्षनेते पदाचा पैच सोडवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने प्रतस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन, छत्तीसगडये माजी नाण्यव्यपाठी पास पिंह देव आणि

माकन, छत्तासगडय माजा उपमुख्यमंत्री टी. एस. सिंह देव आणि पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा आदी नेत्यांचे पथक तयार केले आहे. या नेत्यांनी निकालानंतर नवीन आह. या नत्याना निकालानर नवान आमदारांशी चर्चा केली, तेव्हा ३७ पॅकी ३० हुन अधिक आमदारांनी हुड्डा यांना पाठिवा दिल्याची माहिती आहे. त्यालाही एक महिना उलटून गेला आहे आणि अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही

VINATI ORGANICS LIMITED

Regd. Office : B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra. Corp. Office: Parinee Crescenzo, 1102, 11th Floor, "G" Block, Piot No. C38 & C38, Behind MCA, BKC, Bandra (E), Mumbai – 51 Phone - 913-225124044428, Exe. - 913-2261240438 CIN - L24116MH1989PLC052224, Email - shares@vinatiorganics.com, Website - www.vinatiorganics.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results For the Quarter and Half Year Ended September 30, 2024

		(₹ in Crores, Except EP						
		0	Half Year Ended					
Sr.		30.09.2024	30.09.2023	30.06.2024	30.09.2024			
No.	The second s	4	(Unaudited)		(Unaudited)			
1.	Total income from operations	553.32	462.93	524.71	1,078.03			
2.	Net profit / (loss) for the period before tax	133.54	97.15	112.12	245.66			
3.	Net profit / (loss) for the period after tax	104.36	72.44	84.15	188.51			
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period after tax and other comprehensive income after tax)	104.24	72.31	84.01	188.25			
5.	Paid up Equity share capital	10.37	10.37	10.37	10.37			
6.	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	10.06 10.06	6.99 6.99	8.12 8.12	18.18 18.18			
7.	Earnings per share (after extraordinary items) (of ₹ 1/- each) Basic Diluted	10.06 10.06	6.99 6.99	8.12 8.12	18.18 18.18			

Notes:

Place : Mumbai Date : 12/11/2024

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and half year ended 30.09.2024 If led with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.vinatiorganics.com.

Key numbers of Unaudited Standalone Financial Results:

	Particulars		Half Year Ended		
Sr. No.		30.09.2024	30.09.2023	30.06.2024	30.09.2024
NO.			(Unaudited)		
1.	Revenue from operations	553.27	462.93	524.71	1,077.98
2.	Profit before tax	135.65	97.20	114.35	250.00
3.	Net Profit after tax	106.11	72.49	86.00	192.11

ed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12.11.2024.



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [CN – L23201MH1959GOI011388] गोंदणीकृत कार्यात्वय: ''इंडियन ऑइल भवन'', जी-9, अली यावर जंग मार्ग, बांदा (पूर्व), गुंबई – 400051 दूरण्डनी: 022-26447327 **ई-मेल आयडी**: investors@indianoil.in संकेतस्थळ: www.iocl.com भागधारकांना सूचना इनवेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंडामध्ये समभाग हस्तांतरण

इंडियनऑयल

कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी या इनवेस्टर एज्युकेशन आणि प्रोटेक्शन फंड अधोरिटी (अकाउंटिंग, ऑडीट, ट्रान्सफर आणि रिफंड) अधिनियम 2016 (अधिनियम) सोबत वाचल्याअसता, त्यात वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार, ही ाना प्रसारित करण्यात येत आहे

पूरणा आगाल कल्प्यात वज आह सलग सात वर्ष दावा न केलेन्या लाभोलांसंची सर्व सपनभा हमबेस्टर एउचुकेलन आजि प्रोटेक्शन फंडल (आपर्द्वमीएफ) हस्तांतरीत कल्पयांत्रे अभियत्त केंद्र सरकारने नेमून दिदं आहेत. त्यायुरार, ज्या वासभागधारकांनी 2017-18 साठीच्या उंतरिम लाभांशारंत्र आठि त्यानंतर सत्ला 7 वर्ष कंपनीने जहिते केलेरता लाभांशावर दावा केलेता नहीं त्यांके सामाण 02.03.2025 ताखरेतरांत्र आठविंग्रितला हरतांतांती वोध्यासाठी पत्र होलिंक, कंपनीने ज्ञा सन्माणारखाला वाठीया जाउलवा दिनांक 06.11.2024 रोजी वैयक्तिक पाव्ययहार केला आहे. तरेच, कंपनीने आयर्डपीएककडे हस्तांतरीत होण्यास योग्य अश्वा समामाधारणांचा तश्रीला आपल्या **www.locl.com** वेस्साइटय अपलोड केला आहे. सम्मानणयालांचा विपनी होणांच्या समामाण्या त्यांत्रि आपल्या **www.locl.com** वेस्साइटय अपलोड केला आहे. सम्मानण्यालांचा विनती होणांच्या समामाण्या त्यांत्रि आपल्या **अपल.locl.com** वेस्साइटय अपलोड केला आहे. सम्मानण्यालांचा विनती

आग संवे साम्प्राग्वारकांना शुरुवा देते आहोत की त्यांनी कंपनी/र्जवेश्ट्रार आगि द्वान्सकर एजंट (आरटीए), केंकिन टेक्नॉकॉॉफेज लि. ज्ञांना 31.0.2025 च्या आधी सर्व वावतीत पूर्ण असलेक्या योग्य काणप्रयांसहित अर्ज करून वर्ष 2017-18 साठीच्या देव न आतंक्या अंतर्पिल लागांवावर दवा करका, ज्यामुके आयईपीएल्ला साम्प्रमा हतांतरीव होगान साठी, बुक्यूया नोंद व्यवी के कंपनी किंवा आरटीए हांना 31.0.2.2025 पर्वत प्रतिपाद प्रान्त क्रा त्या हि तर कंपनी, कोजतीही र वोती सुप्रमान देवा, आवर्डपीएर्फ्सा <u>सार्थमा आणि दावा व केलेला तानांघ हरतांतरी</u> कायला बांधीत ताहील. भौति स्वरुआत सम्प्रमा घारणा कलान्या समागापारलांनी आणि व्यांवे समागा आवर्यपीएक अधिकायांकटे हरतांतरीत होप्यास पात्र आहेत रायों नी किंद्यावी की अते हरतांतराज झाव्याचेर रायांदाठा के समति मुळ सामाग प्रमाणाज्य आयोजा पर होतील आणि व्यवहार करण्यासाठी पात्र राष्ट्रणर नाहीत. आवईपीएफ अधिकाऱ्यांकडे समागा हस्तांतर करण्यासाठी कंपनी अशा मूळ समभाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात अधिनियमाप्रमाणे नवीन समभाग प्रमाणपत्रे तयार करेल

कृपया नौंद च्या की आयईपीएकता समभाग हस्तांतरीत झाल्यानंतर, अशा समभागांवर प्राप्त होणारे लाभ आणि आयईपीएक अधिकाऱ्यांकडून परंत मिळवता येतील, ज्यासाठी अधिनियमात नेमून दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.

ह्या संबंधात कोणतेही स्पष्टीकरण हवे असेल तर कृष्या भी. भारकर रॉ.व. केफिन टेक्नॉलॉजिज ति., सेलेनियम टॉकर बी. प्लॉट संबर 31 आणि 32, जायनान्विसात डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद – 500 032, टोल फ्री क 18003094001, इंमिल. einward.ris@kfintech.com येथे संपर्क कराया इंमिल. einward.ris@kfintech.com येथे संपर्क कराया

स्थळ : मुंबई दिनांक : 13 नोव्हेंबर 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-

(कमल कुमार ग्वालानी) कंपनी सचिव

या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)

(जोड पानावरून) प्रत्यक्षात कार्यान्वित झालाच नाही. त्यामुळे मैदानातील माती उडून धूळ प्रदूषणाचा मोठा त्रास अद्यापही रहिवाशांना होतो. या कामांचा प्रस्ताव तथार करण्यात आला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव मंजूर होणे शक्य नाही. त्यामुळे नेमके काय करणार?

अखेर

निवडणुक संपताच प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. ६ येथील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी खेर आयआयटी आणि अवेर अमरआसरी आणि करितेदीआयमधील तज्वांची सत्लागा रूषाज्य सत्ल्याता आली. आता त्वांच्या सत्ल्याता त्वां में मैदानातील सहाग ते नऊ इंचापर्वतनी माती काख्य्याचा निर्णय पेतत्व्याची माती महापार्विकतोल्त सूर्वाची दिलो. जेसवेती महापार्विकतोल. संज्ञी याच्या द्वावरीति प्रेष्टणार जाहीत याची ख्वयदारीति केयवात ये गणा फाहे. माती काढत्यानंतर पाणी फवारणी करूत त्वावरून रोतर. फिरवन मैदानातील याञ्चाकड पाठपत्ता आणार आह. द डिसेंबरनंतरच माती काढण्याचे काम हाती घेण्याचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले. १८ नोव्हेंबरला कोणाची सभा?

२८ नोव्हेबर(न) कोणांचा सभा : १८ नोव्हेंबर(न) विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सांगर आहे. त्याआधी रविवारी, १७ नोव्हेंबर(न) शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना (उवाठा) यांनी अर्ज केले आहेत. या मैदानावर सभा घेण्यासाठी १० नोव्हेंबरला एकनाथ शिंदे यांची शिवसेना, १२ नोव्हेंबरला त्यावरून रोलर फिरवून मैदानातील उवंरित माती सपाट केली जाणार आहे

राष्ट्रवादी कांग्रेस पंत (आजते पंचार) आणि १४ नोव्हेंबरला भाजपने महापालिकेकडे अर्ज करून परवानगी मागितली आणि ही परवानगी देण्यात आली. शिवाजी पार्क मेदानावर सभा, कार्यक्रम घेण्यासाठी वर्षभरात ४५ दिवसच मैदान आरक्षित ठेवण्याच विपसंध मदान आरोकत ठपण्णाया नियम असून, त्यानुसार यंदाचा आरक्षित कालावधी संपला आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानाची परवानगी मिळणे कठीण मदानावा परवानमा । मळण कठाण बनले होते. मात्र, १० आणि १२ तारखेला सभा न झाल्याने ४५ दिवसांच्या अवधीपकी काही दिवस शिल्लक राहिले. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि मनसंपैकी एका पक्षाला सभा घेण्यासाठीचा प्रताच अखेर नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगित

दादर घेणार मोकळा श्वास!

दुण्याच्यां बहाण्यान आपल्याला वेश्याव्यवसायात ढकलणयात आल्याचा आरोप या महिलोने केला आहे. आन्य काही महिलोनी तस्करो करण्यात आल्याचा आरोप असून, धारखंड, पश्चिम बंगालमधील धुसखोरी, तस्करी प्रकरणांचा उलगाडा

धुसखोरीचे खोटे कथानक एसरतून बनतेची दिशाभूलकरण्याचा हा प्रयत्न आहे. भाजमच्या 'पायदासाठी हा प्रकार घडवून आणण्यात आला अलि जनता भाजपला मतदानातून उत्तर देहेल,' असे झारखंड मुक्ती मोचांचे प्रवत्न मनोज धाँड यांनी महदले आहे. काँग्रेसनही या कारवाईवर टीका करीत, आधी आसाममध्ये छापे चालावेत, असे आल्डान 'ईडी'ला दिले. कुरण्यासाठी तपास सुरू असल्याचे 'ईडी'च्या सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी दिले